



TITAN COMPANY LIMITED
CIN: L74999TZ1984PLC001456
Registered Office: 3, SIPCOT Industrial Complex, Hosur 635 126, Tamil Nadu
Corporate Office: "INTEGRITY" No.183, Veerasandra, Electronics City P.O., Off Hosur Main Road, Bengaluru - 560 100, Karnataka
E-mail: investor@titan.co.in
Website: www.titancompany.in Telephone: 080 6704 7000
A TATA Enterprise

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Titan Company Limited will be held on Monday, 10th August 2020 inter-alia, to consider, approve and take on record the unaudited standalone & consolidated financial results of the Company for the quarter ended 30th June 2020. This intimation is also available on the website of the Company which can be accessed under "Investors" section at www.titancompany.in as well as on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

For TITAN COMPANY LIMITED

22nd July 2020
Bengaluru

Dinesh Shetty
General Counsel & Company Secretary



FRESHTROP FRUITS LTD
Registered Office: A-603, Shapath IV, Opp. Kamavati Club, S.G. Road, Ahmedabad-380015
CIN: L15400GJ1992PLC018365 | Website: www.freshdrop.com | Email: secretaria@freshdrop.com

NOTICE

Pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31st June 2020 to inter alia, transact the following business.
1. To consider and approved unaudited financial result for the quarter ended 30th June 2020.
2. Fixed the date of 28th Annual General Meeting to be held through VC/OVAM.
3. Any other business with the permission of chair.
The said Notice is also available at Company's website www.freshdrop.com and on the website of stock exchanges at www.bseindia.com.
By order of the Board
FOR, FRESHTROP FRUITS LIMITED
Sd/-
Ashok Motiani
Chairman & Managing Director
DIN No. : 00124470
Date : 22-07-2020
Place : Ahmedabad



Mphasis Limited
Regd. Office: Bagmane World Technology Centre, Marathahalli Outer Ring Road, Doddanahundi Village, Mahadevpura, Bengaluru - 560048
CIN: L30007KA1992PLC025294
Tel: 91 80 6750 1000
Website: www.mphasis.com
email: investor_relations@mpphasis.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Company has received request from the below purchaser for issue of duplicate share certificate and simultaneous transfer of the shares in lieu of the original one(s) reported lost/misplaced/stolen, as per details below:

| Folio No. | Applicant (Purchaser/ Transferee) | Name of the Registered Shareholder | Certificate Number | Distinctive Numbers | | No. of shares |
|-----------|-----------------------------------|------------------------------------|--------------------|---------------------|---------|---------------|
| | | | | From | To | |
| C000630 | Samar Sadhukhan | Smita Choudhary | 36033 | 3603201 | 3603300 | 100 |

Any person/s having objections to the issue of duplicate share certificate in respect of the aforesaid shares should communicate to the Company or Registrars with necessary proof within 15 days from the date of this Notice to subramanian.narayan@mpphasis.com and gin@integratedindia.in, failing which the Company will proceed to consider the application for issue of duplicate share certificate and simultaneous transfer (where applicable) in favour of the aforesaid applicant and thereafter any objection/s in this matter will not be entertained from any person/s. Further, the share certificate as detailed in the above table shall stand cancelled and any person/s dealing with the said share certificate shall be doing solely at his/her risk as to costs and consequences and the Company/Registrars shall not be responsible for it in anyway.
Registrars :
Integrated Registry Management Services Pvt Ltd
No.30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bangalore - 560003
Tel : +91-080-23460815 to 23460818
Place : Bengaluru
Date : 22 July 2020

For Mphasis Limited
Sd/-
Subramanian Narayan
Vice President and Company Secretary



GSPL India Gasnet Limited
NOTICE INVITING TENDER

GSPL India Gasnet Limited (GIGL) invites bids through e-tendering for empanelment of consultants for "DETAILED ENGINEERING SURVEY & ROU SERVICES FOR GIGL" on percentage rate basis vide single stage three part bidding process. Entire bidding process including price bid will take place through (n)Procure - Tender Management Portal - www.nprocure.com
Interested bidders can Bid and View the Tender Documents, Bid qualification Criteria and Bidding Schedule on <https://www.nprocure.com>
Details can also be viewed on GIGL Website (<http://gspcgroup.com>/GIGL)

| Details | Date & Time |
|---|---------------------------------|
| Date of tender Upload on www.nprocure.com | 23/07/2020, 12:00 hrs IST |
| Pre-Bid meeting (Online) | 07/08/2020, 16:00 hrs IST |
| Last Date to Submit Techno-Commercial Pre-Bid Queries | 10/08/2020 before 18:00 hrs IST |
| Last Date to Submit online Techno-Commercial Bid | 24/08/2020 before 14:00 hrs IST |
| Online BID opening Date (Primary) | 24/08/2020, 14:05 hrs IST |

All future announcement related to this tender shall be published on (n)Procure Portal ONLY.
GIGL reserves the right to cancel and/or alter bidding process at any stage without assigning any reason. GIGL also reserves the right to reject any or all of the bids received at its discretion, without assigning any reasons whatsoever.



INDIA INFRASTRUCTURE FINANCE COMPANY LIMITED
(A Government of India Enterprise)
Registered Office: 5th Floor, Block 2, Plate A & B, NBCC Tower, East Kidwai Nagar, New Delhi-110023, CIN No. U67190DL200601144520, Website: www.iiifcl.org, E-mail: info@iiifcl.org, Phone: +91-11-24662777

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31st MARCH 2020

₹ In Lac

| S. No. | Particulars | Year ended 31/03/2020 (Audited) | Year ended 31/03/2019 (Audited) |
|--------|--|---------------------------------|---------------------------------|
| 1 | Total Income from operations | 3,81,309.05 | 3,65,104.90 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) | (29,148.48) | 40,388.68 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | (29,148.48) | 40,388.68 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | 5,091.81 | 10,242.67 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 5,120.30 | 10,165.90 |
| 6 | Paid up Equity Share Capital | 9,99,991.62 | 4,20,231.62 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserves) | 30,586.29 | 48,624.16 |
| 8 | Net Worth | 10,30,577.91 | 4,68,855.78 |
| 9 | Debt Equity Ratio | 3.54 | 7.03 |
| 10 | Weighted Average Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted: | 0.11 0.11 | 0.25 0.25 |
| 11 | Debtenture Redemption Reserve | 99,995.05 | 99,995.05 |

Notes:
a) The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on www.bseindia.com, www.nseindia.com and on www.iiifcl.org.
b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange (BSE and NSE) and can be accessed on www.bseindia.com and www.nseindia.com.
c) The above results have been reviewed by the Audit Committee at their Meeting held on 22nd July 2020 and approved by the Board of Directors of the company at their Meeting held on 22nd July 2020. The Statutory Auditors of the company have carried out Audit of aforesaid results.
d) The outbreak of Coronavirus (Covid-19) has disrupted the Economic Activities. In accordance with the RBI guidelines relating to COVID-19 Regulatory Package dated 27th March 2020 and 17th April 2020, the lending institutions have been permitted to grant a moratorium of three months for payment of all installments and / or interest, as applicable, falling due between 1st March 2020 and 31st May 2020 ("moratorium period") to eligible borrowers in accordance with the Board approved policy. For all such accounts where the moratorium is granted, the asset classification shall remain stand still during the moratorium period. The Company holds provisions as at 31st March 2020 against the potential impact of COVID-19 based as assessed at this point in time.

For and behalf of Board of Directors

Sd/-
PR Jaishankar
(Managing Director)
DIN No.: 6711526

Dated: 22.07.2020
Place: New Delhi



ADITYA BIRLA
HINDALCO

HINDALCO INDUSTRIES LIMITED
Regd. Office : Ahura Centre, 1st Floor, B - Wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093.
Tel No. 6691 7000 Fax No. 6691 7001 | Email: hindalco@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238
Please visit www.hindalco.com & www.adityabirla.com

NOTICE

Sub: Notice for mandatory transfer of equity shares on which dividend is unclaimed for seven consecutive years to IEPF Authority.
Notice is hereby published pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Investor Education and Protection Authority (Accounting, Audit, Transfer, and Refund) Rule, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs and amended thereof.
The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividend to Investor Education and Protection Fund (IEPF) and transfer of equity shares, in respect of which dividend amounts remains unpaid/unclaimed for seven consecutive years to IEPF Account.
Due to COVID-19 pandemic and lockdown situation, the Company has sent individual communication to concerned shareholders whose email id is registered with the Depositories or the Company and whose shares are liable to be transferred to IEPF. The Company has also uploaded on its website www.hindalco.com complete details of the concerned shareholders whose dividends are lying unpaid/unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF.
In case the dividends are not claimed by the concerned shareholder(s) by 25th September, 2020 (Friday), necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by the concerned shareholder(s) to IEPF Authority without further notice in the following manner:
• In physical form - duplicate share certificate(s) will be issued in your name and transferred in favour of IEPF Authority on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.
• In demat form - the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF.
Shareholders may note that in the event of transfer of shares and unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed, to the Company, at its Registered Office, along with requisite documents enumerated in Form IEPF-5.
Shareholders may further note that the details of unpaid/unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website www.hindalco.com shall be treated as adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to Rules. **Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to the IEPF.**
In case the Shareholders have any queries on the subject matter, they may contact the Registered Office of the Company.

For Hindalco Industries Limited

Anil Malik
President & Company Secretary

Place : Mumbai
Date : 22nd July, 2020



COMPUAGE INFOCOM LIMITED
CIN: L99999MH1999PLC135914
Regd. Office: D-601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth Steel Compound, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 083.
Tel No: 022-67114444 | Fax No: 022-67114445
E-mail: investor_relations@compugaeindia.com | Website: www.compugaeindia.com

INFORMATION REGARDING 21ST ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF COMPUAGE INFOCOM LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), NOTICE OF RECORD DATE AND BOOK CLOSURE

1. The 21st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Tuesday, 18th August, 2020, at 11:00 a.m. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business as will be set out in the Notice of AGM. Members will be able to attend the AGM through VC / OAVM. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
2. In compliance with the relevant circulars, the Notice of AGM and the standalone and consolidated financial statements for the financial year 2019-20, along with Board's Report, Auditor's Report and other documents attached thereto, will be sent to the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at www.compugaeindia.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.
3. **Manner of registering / updating email addresses and Bank Account details:**
In case the shareholder's email ID is already registered with the Company / its Registrar & Share Transfer Agent ("RTA") / Depositories, log in details for e-voting will be sent on the registered email address.
In case the shareholder has not registered his / her / their email address with the Company / its RTA / Depositories and / or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions are to be followed:
(i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required documents and submit.
(ii) In the case of Shares held in Demat mode, the shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP.
4. **Manner of casting vote through e-voting:**
The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on all resolutions as will be set forth in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for casting the votes through remote e-voting / e-voting will be provided in the Notice of the AGM. If your email address is already registered with the Company / Depository, the login credentials for casting the votes through e-voting will be sent on your registered email address. Members are requested to update their email addresses with the Company / its RTA / Depositories, as may be applicable.
5. **Notice of Record Date and Book Closure:**
For the purpose of the 21st AGM of the Company and ascertaining the list of Members who would be entitled to receive dividend of Rs. 0.20/- per equity share of Face Value of Rs. 2/- each, for the year ended 31st March, 2020, the Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Tuesday, 11th August, 2020 to Tuesday, 18th August, 2020 (both days inclusive) and the record date shall be Monday, 10th August, 2020, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.
The dividend, if declared, at the AGM, will be paid on or after 19th August, 2020, to those Members whose names appear on the Company's Register of Members as on the Record Date, and in respect of the shares held in dematerialised mode, to those Members whose names are furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited as beneficial owners on that date.
As directed by SEBI, the dividend will be paid through electronic mode to the Members who have updated their bank account details. In the event the Company is unable to pay the dividend to any Member by electronic mode, due to non-availability of the Bank Account details, the Company shall dispatch the dividend warrant / cheque / demand draft to such Member at the registered address by post, upon normalization of the postal services.
Members may note that pursuant to the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the Members with effect from 1st April, 2020 and therefore, the Company shall be required to deduct tax at source at the prescribed rates for various categories. Members are requested to refer the Finance Act, 2020 and amendments thereof.

By order of the Board
For Compugae Infocom Limited,
Sd/-
Atul H. Mehta
Chairman and Managing Director
DIN: 00716669

Date : 22nd July, 2020
Place : Mumbai



HEG LIMITED
CIN : L23109MP1972PLC008290
Regd. Off.: Mandideep (Near Bhopal), Distt. Raisen-462046, (M.P.)
Phone: 07480-233524, 233525, Fax : 07480-233522
Corp. Off.: Bhillwara Towers, A-12, Sector-1, Noida-201301 (U.P.)
Phone: 0120-4390300 (EPABX), Fax: 0120-4277841
E-mail: heg.investor@injbhillwara.com; Website: www.hegtd.com

NOTICE: (for the attention of concerned Equity Shareholders of the Company whose shares are liable to transfer to IEPF Authority)
Sub.: Transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is hereby given to the Shareholders pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules 2016") and as subsequently amended. **The IEPF Rules 2016, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority in the prescribed manner.**
Unclaimed or unpaid dividend for financial year 2012-13, 2013-14, 2014-15, 2017-18 (Interim), 2017-18 (final), 2018-19 (Interim), 2018-19 (final) and 2019-20 (Interim) are presently lying with the Company in unpaid dividend accounts of respective years, maintained with the Banks. The unclaimed dividend for the financial year 2012-13 will be due for transfer on 22nd October, 2020. The complete details regarding unpaid/unclaimed dividend amount are available at the Company's website www.hegtd.com under Investors section.
In terms of the IEPF Rules 2016, the concerned Shareholders are being provided an opportunity to claim such dividend for the financial year 2012-13 and onwards by sending a letter under their signature so as to reach the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA), MCS Share Transfer Agent Limited, (Unit: HEG Limited), F-65, First Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi 110020, Phone: 011-41406149-52, Email: admin@mcsregistrars.com OR HEG Limited, (Secretariat Department), Bhillwara Towers, A-12, Sector-1, Noida-201301 (U.P.), Phone: 0120-4390300 (EPABX), E-mail: heg.investor@injbhillwara.com, before 22nd October, 2020. Individual letters in this regard have been sent to the concerned Shareholders, whose dividend and shares are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund / IEPF Authority, at their address registered with the Company in accordance with IEPF Rules 2016.
The concerned Shareholders are requested to put their claim for the unclaimed dividend by sending a formal letter duly signed by all the joint holders alongwith (i) Self Attested copy of PAN Card, (ii) Certified copy of Address Proof and mentioning the Email Id (if any) and the telephone contact no(s) and (iii) Details of Bank Account supporting with an original cancelled cheque leaf / attested bank passbook showing name of account holder before 22nd October, 2020, failing which;
a) your dividend for the financial year 2012-13 will be transferred to Investor Education and Protection Fund (IEPF) and
b) your entire shares will be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority as prescribed in the above said Rules.
No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF pursuant to the said Rules.
The details of concerned Shareholders including names, folio numbers or DP ID - Client ID and the number of shares due for transfer to Demat Account of IEPF Authority are available on Company's website www.hegtd.com under Investors section, (web-link: <http://www.hegtd.com/transfer-of-shares-to-IEPF/>).
Shareholders may note that the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares (except Rights Issue), if any, can be claimed back from IEPF Authority in accordance with the procedure and on submission of such documents as prescribed under the Rules. Shareholders can also refer to the details available on www.iepf.gov.in.
For further information/clarification on the above matter, Shareholders can write/contact to the Company's RTA or the Company at the above mentioned address.

For HEG Limited
Sd/-
(Vivek Chaudhary)
Company Secretary

Place : Noida (U.P.)
Date : 22nd July, 2020



MAHINDRA CIE AUTOMOTIVE LIMITED
CIN: L27100MH1999PLC121285
Regd. Office : Mahindra Towers, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400 018.
Tel: +91 22 24931449 Fax: +91 22 24915890
Website: www.mahindracie.com | E-mail: mcie.investors@cie-india.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED JUNE 30, 2020
₹ In Million

| PARTICULARS | Consolidated | | | |
|---|----------------------------|----------------------------|----------------------------|------------------------------|
| | Quarter ended | | Six Month ended | Year Ended |
| | June 30, 2020 Unaudited | June 30, 2019 Unaudited | June 30, 2020 Unaudited | December 31, 2019 Audited |
| Total Revenue | 7,534.16 (1,468.27) | 21,497.60 1,734.41 | 24,210.08 (595.00) | 79,409.11 6,324.36 |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) | (1,470.08) | 1,734.41 | (595.81) | 6,278.56 |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) | (1,286.83) | 1,262.24 | (659.97) | 3,537.95 |
| Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) | (1,212.39) | 990.79 | 6.47 | 3,417.95 |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)] | | | | |
| Equity Share Capital | 3,790.11 | 3,789.99 | 3,790.11 | 3,790.11 |
| Reserve (excluding revaluation reserve) | | | | 42,547.88 |
| Basic Earning Per Share (of Rs. 10/- each) | | | | |
| Continuing Operation | (3.40) | 3.33 | (1.74) | 9.34 |
| Discontinuing Operation | - | - | - | - |
| Diluted Earning Per Share (of Rs.10/- each) | | | | |
| Continuing Operation | (3.40) | 3.33 | (1.74) | 9.33 |
| Discontinuing Operation | - | - | - | - |

Notes :
1.

| PARTICULARS | Standalone | | | |
|-------------------|----------------------------|----------------------------|----------------------------|------------------------------|
| | Quarter ended | | Six Month ended | Year Ended |
| | June 30, 2020 Unaudited | June 30, 2019 Unaudited | June 30, 2020 Unaudited | December 31, 2019 Audited |
| Turnover | 1,930.20 (619.70) | 7,456.02 640.05 | 7,794.23 (177.42) | 29,270.57 2,635.34 |
| Profit before tax | (467.21) | 408.46 | (143.02) | 1,722.64 |

2. The management, based on a detailed technical assessment of its plant and machinery, has changed the depreciation method for certain assets from straight line to unit of production method to better reflect the pattern of consumption and also align the method with the depreciation method used by the holding company of the Group. The change has been made effective January 1, 2020.
As a result of this change, the depreciation charge for the six months ended June 30, 2020 is lower by Rs. 141 million and Rs. 357 million in the standalone and consolidated unaudited results respectively. Impact of the change in the standalone and consolidated unaudited results for the quarter ended March 31, 2020 is not material. Impact of this change on the subsequent periods would depend on the actual usage of these assets.
3. Pursuant to review of the facts and circumstances of the operations of subsidiary, Bill Forge Mexico S.A. de C.V. (BFM), the management has changed the functional currency from Peso to USD effective January 1, 2020 in accordance with the requirements of Ind AS 21 - The Effects of Changes in Foreign Exchange Rates.
Due to this change, previously recognised foreign currency loss of Rs. 418 million for the quarter ended March 31, 2020, arising mainly from restatement of the loan in USD taken by the subsidiary from a CIE Automotive Group company, has been reversed and March 31, 2020 have accordingly been revised.
4. The above is extract of detailed format of quarterly Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR).
5. The full format of Quarterly/Annual results are available in the Company's website www.mahindracie.com and on the website of stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com


For & on behalf of the Board of Directors



Date : July 21, 2020
Place : Pune

Executive Director

संतुलन जीवनाचे, एक संकल्प - सत्यदर्शनाकडे वाटचाल



आता
मनुष्याची
भीती
घालवायला
हवी, मनुष्य
पुन्हा सुखी

व्हायला हवा. मनातली भीती निघून जाऊन पुन्हा जीवनात स्थिरता येणे गरजेचे आहे. संपूर्ण जगाची जी अवस्था झाली आहे त्यात सुधारणा करायची असल्यास मनुष्याला स्वतःचे वागणे बदलावेच लागेल आणि जीवनात पुन्हा एकदा 'मानवता' आणावी लागेल. माणसाला आत्मबोधाकडे वळवणारा विश्वास, श्रद्धा पुन्हा जोपासावी लागेल.

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

भारतातच नव्हे, तर सर्व जगामध्ये सध्या जी परिस्थिती उद्भवलेली आहे, ती भयावह आहे. त्याची भीती सर्व मनुष्यामात्रांमध्ये दिसून येते आहे. ही स्थिती केवळ या सार्थकापासूनच आलेली आहे असे नव्हे. 'जनपदोध्वंस' असा उल्लेख आयुर्वेदात सापडतो. गेली बरेच वर्षे जगत जे काही घडते आहे त्याचा अर्थ लावल्यानंतर हे लक्षात येते. प्रत्येक वर्षी पर्यावरणाद्विनाच्या दिवशी लिहिलेल्या लेखामध्ये अशा तऱ्हेचे काहीतरी होईल असा अंदाज बांधलेला होता. असे काहीतरी विपरीत होऊ नये यासाठी मनुष्याने त्याची जीवनपद्धती बदलणे आवश्यक आहे अशा सूचनाही देण्याचा

प्रयत्न केला होता. अर्थात मनुष्य जर मानवत्वाला धरून राहिला तरच तो बदलू शकतो, तरच तो काही उपाय करू शकतो.

व्यापाराच्या उद्देशाने असो, अन्य काही उद्देशाने असो, गेल्या दोनशे वर्षात 'विज्ञान' या शब्दाला मोठे महत्त्व प्राप्त झाले. विज्ञानामुळे धूमकेतूंची वाटचाल, ग्रहाणांच्या वेळा सांगता येऊ लागल्या, आकाशाच्या पोकळीचे मोजमाप करता येऊ लागले, परग्रहावर जाता येऊ लागले, संगणकाच्या मदतीने अनेक कामे करता येऊ लागली. परंतु हे सर्व कताना माणसाने हे लक्षात घेतले नाही की, मी जेव्हा घरी डोळे मिटून शांतपणे बसलेलो असतो तेव्हा माझ्या मनात होणाऱ्या घडामोडी, तेव्हा मिळणारे सुख, शांती व समाधान मात्र लाभत नाही. तसेच सेवन केलेले अन्न पचेल असेही नाही, योग्य वेळी झोप येईल किंवा आरोग्य टिकेल याचीही शाश्वती नाही. मनुष्याचा एकीकडे विज्ञानावर असलेला विश्वास वाढू लागला, मात्र पूर्वापाच चालत आलेला अज्ञातावरचा, परमात्म्यावरचा, या भौतिकामार्गे असलेल्या अज्ञात शक्तीवरचा, माणसाच्या शरीरात असलेल्या प्राणशक्तीवरचा विश्वास उडाला, त्यावर असलेली श्रद्धा उडाली. या श्रद्धेतून 'देव' संकल्पना आलेली होती. या श्रद्धेमुळे जीवनात आचरण कताना एक प्रकारची शिस्त होती, ती शिस्त हलके हलके कमी होत गेली.

चौरी करताना, झाड तोडताना मी काही चुकीचे करतो आहे अशी जी भावना होती ती निघून गेली, असे चुकीचे वागल्याने अज्ञात शक्तीचे असंतुलन होण्याची व कर्मासिद्धत न्यायप्रमाणे (अंशदान अँड रिअंशदान आर इक्वल अँड ओपझिट), या न्यायाने श्रष्ट व चुकीने वागणाऱ्या व्यक्तीवर संकट, आजार येऊ शकते असा जो समज होता तो निघून गेला. यामुळे मनुष्याचे वेताल वागणे बहुतेक सुरू झाले असावे. त्यामुळे अफाट प्रमाणावर जंगलतोड झाली, निरनिराळ्या पातळ्यांवर निसर्गाचा अपमान करणे सुरू झाले, जनपदोध्वंस होणार यावर बदलणे आवश्यक आहे अशा सूचनाही देण्याचा शिकामार्गात केल्यासारखे झाले.



यामुळे मोठमोठ्या आगी लागून जंगले जळून जाणे, मोठ्या शहरांत आगी लागल्याने उद्योग-व्यवसाय-घरे जळून जाणे, बीज पडून उत्पात होणे, अति प्रमाणात पाऊस येऊन पूर येणे, वादळे येणे, अशा नाना तऱ्हेच्या आपत्तींना तोंड द्यावे लागले. यातूनच असा 'कोविड-१९' सारखा रोग पुढे आला, ज्याने विज्ञानाला आव्हान दिले. हा रोग काय आहे ते कळना, रोगाचा विषाणू रोज आपले रूप बदलत राहिल्यामुळे त्याचे नियम कळना, त्यावरचे औषध कळना, यामुळे होणारी मनुष्यहानी कशी थांबवावी हे कळना. प्रत्यक्ष मनुष्यहानी फार होत नसली तरी या रोगाच्या भीतीमुळे मनुष्यमात्राचे इतर रोग वाढले, त्याच्या मेंदूत असे विकार होण्याचे प्रमाण वाढले की ज्यामुळे विज्ञानापुढे, आधुनिक वैद्यकापुढे यक्षप्रश्न उभा राहणार आहे. या पॅनडेमिकमुळे जग कोडले गेले, त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. मनुष्य जे काम करतो त्यातूनच संपदा निर्माण होते. सर्व जगात चार महिने कोणीही काम न केल्यामुळे संपदा तयार झाली नाही, पर्यायाने तेवढी लक्ष्मी पृथ्वी सोडून निघून गेली. यात भर म्हणून की काय च्यालामुखी, वादळे, पूर वगैरेंमुळेही संपत्तीचे, अन्नधान्याचे अतोनात नुकसान झाले. आता अशी वेळ आली आहे की मनुष्याची भीती घालवायला हवी, मनुष्य

पुन्हा सुखी व्हायला हवा. पृथ्वीचा नाश होतो आहे की काय अशी मनात बसलेली भीती निघून जाऊन पुन्हा जीवनात स्थिरता येणे गरजेचे आहे.

यासाठी आपली जीवनपद्धती बदलणे आवश्यक आहे. यासाठी काय करता येईल, यावर चिंतन झाले. त्यातून 'संतुलन जीवनाचे, एक संकल्प - सत्यदर्शनाकडे वाटचाल' (लाईफ इन बॅलन्स मूव्हमेंट - टोवर्ड्स टू परसेप्शन) हा प्रकल्प हाती घेण्यात आला.

'बालाजी तांबे फाउंडेशन'ने पूर्वी 'पाणी स्मृती बाळगते' यावर प्रयोग केले. त्याचप्रमाणे चातावरचा शुद्ध करण्यासाठी कुठल्या वनस्पतीचा उपयोग करता येईल, कुठल्या प्रकारचे होम-हवन करता येईल यावर काही प्रयोग केले. ही महामारी आली असता कुठल्या प्रकारची आयुर्वेदिक औषधे तयार करता येतील यावर प्रयोग केले. अशा तऱ्हेने हे कार्य पूर्वी चालूच होते. या औषधनाचा चांगले यश मिळाले. आता पुण्यातील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ट्रायल व रिसर्च चालू आहे.

सध्या संपूर्ण जगाची जी अवस्था झाली आहे त्यात सुधारणा करायची असल्यास एक गोष्ट निश्चित आहे की, मनुष्याला स्वतःचे वागणे बदलावेच लागेल आणि जीवनात पुन्हा

एकदा 'मानवता' आणावी लागेल. एक प्रकारचा विश्वास, एक प्रकारची श्रद्धा, जी माणसाला आत्मबोधाकडे वळवते, ती पुन्हा जोपासावी लागेल. निसर्गाचा नाश होण्यापासून वाचवणे आवश्यक आहेच, बरोबरीने निसर्गाला मानसन्मान देण्याची गरज ओळखणे आवश्यक आहे. निसर्ग मनुष्यापेक्षा मोठा आहे. मनुष्याला निसर्गाची गरज आहे, निसर्गाला मनुष्याची गरज नाही.

भारतात पूर्वीपासून हळद संपूर्ण जीवन व्यापून होती. परदेशात हळदीचे पेटंट घेतल्यावर ते काढण्यासाठी लढा घावा लागला. हळदीचा औषधी उपयोग आहेच, तसेच नवरा-नवरीला लग्नात जी हळद अंगावर लावली जाते, तसेच जेव्हा किंवा देवीसाठी जी हळद उधळली जाते त्याचे विज्ञान आपणही समजून घेतलेले नाही. वैदिक संस्कृतीमध्ये भौतिक प्रगतीबरोबर आध्यात्मिक म्हणजे न दिसता, न कळता परिणाम देणाऱ्या शक्तीचाही विचार केलेला असतो. विज्ञानातून अतिविश्वासापुढे फक्त भौतिकालाच महत्त्व राहिले आणि माणसाच्या श्रद्धा, संस्कृती, कर्मयोग, माणुसकी, प्रेम यांना महत्त्व उरले नाही. सध्याच्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुन्हा एकदा आधुनिकतेबरोबरच प्राचीन

परंपरेतील शास्त्रीय व श्रद्धा वाढविणाऱ्या गोष्टींना जीवनात स्थान द्यावे लागेल. यासाठी 'संतुलन जीवनाचे - सत्यदर्शनाकडे वाटचाल' हा प्रकल्प स्थापन करण्याचे ठरले. जगातील जास्तीत जास्त व्यक्ती यात सहभागी व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.

SNOWMAN LOGISTICS LIMITED
 Regd. Office: Plot No.M-3, Talaja Industrial Area, MIDC, Raigad,
 Navi Mumbai, Maharashtra - 410 206
 Corporate Office: No.54, Old Madras Road, Virgonagar,
 Bengaluru - 560 049 | CIN: L15122MH1989PCL286833
 Website: www.snowman.in | Email: investorrelations@snowman.in
 Tel: +91 80 39939500 | Fax: +91 80 39939500

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, July 29th, 2020, inter-alia to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2020.
 The notice is also available on the website of the Company www.snowman.in and also on the websites of the stock exchanges viz. www.nse-india.com and www.bseindia.com.
 Date: July 23, 2020
 Place: Bengaluru
 For Snowman Logistics Limited
 A. M. Sundar
 CFO, Company Secretary & Compliance Officer

एका चौस फुटासाठी मोजले ४० हजार रुपये

पान १ वरून

कंपनीच्या या कॉम्प्लेक्समध्ये भाडेकारावर घेतलेले कार्यालय होते. मात्र, त्याची मुदत संपल्यामुळे कंपनीने अक्षय तृतीयेच्या दिवशी हा व्यवहार केला. कंपनीने यातील ७० टक्के रक्कम अदा केली असून, नवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या कार्यालयात शिफ्ट होणार असल्याचे कंपनीचे संचालक कौशल अग्रवाल यांनी म्हटले.

३७० हेक्टर परिसरात पसरलेले बांद्रा-कुर्ली कॉम्प्लेक्स हे जागतिक वित्तीय केंद्र असून जगातील आणि देशातील सर्व प्रमुख बँकिंग, नॉन बँकिंग, वित्तीय कंपन्यांची कार्यालये येथे आहेत. बँक ऑफ अमेरिका, फेडसबुक, मेरील लिंच, अमेझॉन, सिस्को, सेबी, सर्व राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकिंग कंपन्यांची

मुंबईतल्या इतर महगाड्या प्रॉपर्टी डील

- निरज कोचर यांनी प्रभादेवीत दोन इयुक्लेस अपार्टमेंटची १३६.२७ कोटीत खरेदी
- निरज बजाज यांची वळीत १२० कोटी रुपयांत अपार्टमेंट खरेदी
- गोदेरेज प्रॉपर्टी नि.अर.के. स्टुडीओच्या जागेकरीता २५० कोटी

मुख्य कार्यालये बँकेसी परिसरात आहेत. मुळातच या कॉम्प्लेक्समध्ये कुणी मालमत्ता विकत नाही. त्यामुळे हा दर योग्य असल्याचे मालमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ताबारेषेवर चीनचे

४० हजार सैनिक

पान १ वरून

क्षमता असणाऱ्या तोफा आणून ठेवल्या आहेत. मागील आठवड्यात दोन्ही देशांतील कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती, त्यानंतरदेखील चीनच्या भूमिकेत तसपुढेदेखील बदल झालेला नाही. चीनने फ्रिगर-५, येथून माघार घ्यायला नकार दिला आहे. उष्ण पाण्याचे झरे असणारा भाग, गोला परिसर या भागामध्ये नव्याने बांधकाम केले आहे. आपण माघार घेतली तर हा भाग भारताच्या ताब्यात जाईल अशी चिंता चीनला सतावते आहे. सीमेवरील ताबाक कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्येही चर्चा झाली होती. प्रारंभी माघारीची तयारी संश्लेषणाऱ्या चीनच्या भूमिकेत आता मात्र बदल झाल्याचे दिसून येत आहे.

आज, उद्याही घामाच्या धारा!

पान १ वरून

पावसाची होच परिस्थिती राहाणार आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत रविवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईत कुलाबा येथे आज कमाल ३२.२ आणि किमान २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली; तर साताराकडे येथे ३२.८ कमाल आणि २६.२ किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. पुढील ४८ तास कमाल तापमान ३४ आणि किमान तापमान २८ अंशांपर्यंत राहील. साताराकडे येथे या महिन्यातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले आहे. गेल्या वर्षी २० जुलै रोजी ३६.२ अंश तापमान नोंदवण्यात आले होते. १९६० नंतरचे हे सर्वाधिक तापमान आहे. पुढील दोन दिवसदेखील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

कोरोना आणि सेवाग्राम रुग्णालय: ज्ञान, संशोधन आणि शुश्रूषा

सेवाग्राम विदर्भातील एक सामान्य गाव, संपूर्ण विश्वात उलथापालथ करणाऱ्या कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी तत्काळ सज्ज झाले, संपूर्ण देशाला लोकशासनमध्ये अडकवे लागले असताना सेवाग्रामच्या महात्मा गांधी आरोग्य विज्ञान संस्थेची जोडलेल्या १५३ खाटांच्या कस्तुरबा हॉस्पिटलने या भीषण विषाणूचा सामना करण्यासाठी प्रसंगावधान राखून पावले उचलली. श्रीन झोम च्या सुरक्षित कोशात सुमारे २ महिने राहिल्यावर गांधीजींच्या या खेड्याने हे महिन्यात पहिला रुग्ण बाहिरा. त्यानंतर रुग्णांनी शंभरी गाडीची पण कोविड शी आपघडीवर लढणाऱ्या आरोग्यसेवकांचा दुर्दैव निर्धार अजिबात कमी झाला नाही. स्वतःच्या घरी वयोग्रुह पालक, लहान मुले, अवलंबित जोडीदार असताना, आणि स्वतःला बीपी, शुगर आणि हृदयविकार आदी ही जाणिव असतानाही सेवाग्रामचे आरोग्यसेवक समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करताहेत.

“दे शाहील नामांकित रुग्णालयात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे नाव आहे. या रुग्णालयातून निळगारी सेवा नेहमीच रडवणार आणि सुख राहिली आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या काळात या रुग्णालयातून निळगारी सेवा शासनाच्या उपक्रमांना बळगट देणारी आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर या रुग्णालयाची असलेली खातीत येथे निळगारीत पहिली कोविड तपासणी प्रयोगशाळा निळगारीसाठी कायम ठरली. या रुग्णालयातून निळत असलेल्या सेवाग्राह अद्याप कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही.”

“एकजोका सहाय्य करू, अवघे बरू चुलुचं” डॉ. सुरेश जाजू व डॉ. विजय भंडारी यांचा कोविड-१९ रुग्णांचा शास्त्रीय उपचार कावा यासाठी सिंहाचा वाटा आहे. “कोविड-१९ च्या गंभीर रुग्णांना आढावात्मक परिस्थितीत रुग्णसेवा करण्यासाठी आम्हाला रात्रीची झोप विरकून अक्क परिश्रम करावे लागतात. त्यांना मनुष्याच्या बाहेरून बाहेर काढणे कदाचित शक्य होणार नाही याचीही आपणाला बरेचदा जाणीव होते. या परिस्थितीत समाजाची आमचे मनोवत्त ममभूते ठेवण्यासाठी शक्य ती मदत करावी हे महत्वाचे” असे डॉ. सुरेश जाजू म्हणतात.

“आमच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा फायदा कोरोना आपसीतु मध्ये आजार मुक्तताही झाला ही अतिशय समाधानाची बाब आहे” डॉ. विजय भंडारी यांच्या मनागताला आनंदाची सोनेरी किनार प्रकटते जाणवते.

२८ मार्च : शासनाची कस्तुरबा हॉस्पिटल ला बर्धा निळगारी पहिले कोरोना इतिहास घडविले केले

एम.जी.आय.एम.एस.ची वाटचाल रुग्णसेवेपलीकडे

११ मे: मुंबई मधील कोरोना आय.सी.यू. मध्ये ४५ सेवाग्राहचे डॉक्टर पॅथरहाडयासाठी झटले.
१५ मे: भारतातील ७,००,००० डेड्यांसाठी कोविड-१९ केसिलस्ट साह्यित.
४ जुन: कस्तुरबा आरोग्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून पंतप्रधान (विधीसाठी) १९ लाखाची देणगी.

“रुग्णसेवा म्हणजेच ईश्वरमुखा” असे कोरोना बार्डमध्ये रोज सहा तास सुत्रशा कार्य करणारे श्री.सुरेश बावणकर म्हणतात. “हे काम कठीण आणि दमनगारे आहे. पीपीई किट आयसीयू मध्ये बातून काम करणे म्हणजे ने च्या कडक उन्हाळ्यात फरचे कोट घालून एसी नसलेल्या, खिडक्या बंद असलेल्या गाडीत कोडल्या सारखे वाटते. कामाची वेळ संपल्यात आम्ही खाऊ-पिऊ सुद्धा शकत नाही. घामाने चिंब बिजून जातो. कधी अशी वेळ येते की, स्वतः च्या घामाच्या वंदीचेच आपल्या अस्तित्वाची आम्हाला जाणीव होते”

१८ एप्रिल : सेवाग्रामला कोरोना खेडें संकटान केंद्र स्थापित “कोरोना झी साहजना औषध हाताला पहिलेकडवा” कान-नाक-भसा तज्ञ डॉ. पूजा कडठ आपले दोन आवडक्यांचे विलगीकरण संकटान त्या कामावर आता रुजू झाल्या आहेत. “तिथे सूर्य-चंद्रही दिसत नव्हते, दिसत केवळ कामाचे वेळापत्रक आणि रुग्णांच्या गरजेबोवती फिरत होता. जेव्हा पहिला रुग्ण माझ्या विभागात दाखल झाला, तेव्हा झालेला ती घंटयावाद मी की विसरू शकत नाही. मी वेचून झाले. माझ्या हृदयाचे ठोकें. वेगाने वाहू लागले माझ्या नसनासात उसळणारे अँड्रॅनीलीन मला नाचवत होते. माझ्यावर एका २१ वर्षाच्या तरुणीची कोविड क्वात आरोग्य सांगाळापयी जबाबदारी होती पण माझ्या सहकाऱ्यांनी माझी हिममत खचू दिली नाही. कोरोनाच्या कुण्ठिवरात आमचे माणुसकीचे बंध दृढ होतात आणि लागतीलच भीतीचे रूपांतर जबरदस्त प्रेरणेत होते, याची मला प्रकटाने जाणीव झाली”

२४ एप्रिल : कोरोना परिस्थिती प्रयोगशाळा सुरू

मृगदेहा बद्दल आदर आणि आस्था “मी माझ्या राजपाडीवर होतो. दुसऱ्या सकाळी मला करोना क्वात पाठवले गेले. त्याच्या काही तास आधीच आमचे हॉस्पिटल निळगारीत पहिले कोविड हॉस्पिटल असल्याचे जाहीर झाले होते. मी कोणतीही टाढाटाढ न करता हे काम स्वीकारले. माझे काम माझ्यासाठी सर्वोपरी आहे.” असे आप.सी.यू. मध्ये अलवर्च रुग्णांना सेवा देणारे श्री. विनोद देवडे म्हणतात.

“मृगदेहाचे व्यवस्थापन अतिशय अवघड आहे. पण आम्ही सगळे नियम पाळून मृगदेहाचे अतिंग संस्कार आस्थेनी बांधे यासाठी अतोनात झटतो”, विनोद दे अशुभुरित डोळे बोलायला लागले.

एप्रिल-मे : २०० कोरोना ऑक्सिजन बेड तयार, मातक आणि पीपीई किटची पुनर्रचना, नोंदणी, वैद्यकीय सल्ला आणि औषध पुरवठ्या साठी दिवडीये आणि टेक्नीकीसाठीचा प्रयोग



या सर्व कोरोना योद्ध्यांच्या सेवांची प्रशंसा करताना कस्तुरबा आरोग्य संस्थेचे अध्यक्ष श्री. वीरसूदर मेहता म्हणतात, “अशा अतृप्तपुर्व कामात, आमचे हॉस्पिटल कौतुकसाध्य कामगिरी करत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.”

“आमचे आरोग्यसेवक जबाबदारीच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या जीव बौध्वात घालून रुग्णांची सेवा करत आहेत.” डॉ. बी.एस. जर्ग सचिव, कस्तुरबा आरोग्य संस्था “आमची प्रयोगशाळा जलद आणि योग्य निदानासाठी राबितसर प्रयत्नरत आहे.” डॉ. एम.एम. जर्गचे अधिष्ठाता, महात्मा गांधी आरोग्य विज्ञान संस्था “कोरोनाच्या उपचारात विज्ञान आणि नैतिकतास्वाचा समन्वय द्यावा आणि आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा व कौशल्याचा रुग्णांना फायदा द्यावा यासाठी आम्ही अझर्निश झटतो आहे.” डॉ. एस.पी. कलंत्री भेषज्य अधिष्ठाता, कस्तुरबा रुग्णालय

शब्दांकन : शैली जैन-कलंत्री